

CIN: L45400MH2008PLC179914

November 14, 2022

The Manager
Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza,
Bandra Kurla Complex, Bandra (E),
Mumbai-400 051

Dept of Corporate Services (CRD) BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Dear Sir/Madam.

Sub: Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015.

Ref: Scrip Code: BSE - 533296 and NSE - FMNL.

In terms of Regulation 47(1)(b) and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR), please find attached herewith newspaper cuttings of the advertisement in relation to the financial results for the second quarter and half year ended on September 30, 2022 as specified in Regulation 33 of LODR published in Free Press Journal and Navshakti on November 11, 2022 and the same is also being displayed on the website of the Company viz. www.fmn.co.in.

Kindly acknowledge the same.

Thanking you

Yours faithfully

For Future Market Networks Limited

Anil Cherian

Head-Legal and Company Secretary

Encl: a/a

Quantity

Quantity

Unison') is initiated. Great Unison Contractors India Private Limited is

indergoing liquidation under the provisions of Insolvency and Bankruptcy

Code. 2016. The assets are located inside Chennai Port Trust. Chennai. Asset

Rod Bending Machine - Spartan Gladitor Model

Cooking Gas Cylinder
Electronic Weighing Scale - Arasan make
Arc Welding machine - Toshnon make - Arc 400
Concrete vibrator motor
2 HP water pump

Level Checker - Pentax make
Oil Engine - Greaves make, 1.1.KW, 300 RPM

MS Support sheet - 5kgs weight
MS Panel, box channel (100 mm) - scrap
Compression Testing Machine - 200 Tons

ncludes Plant & Machinery and office equipment's.

. Plant & Machineries

Particulars

SBM52V

Sieve Shaker

Hot Air Oven

Tripod Stand

Wooden Fuse Board

20 feet container Scrap DB stand LDB Box

Switch Box

Particulars

Wooden Almira

II. Office Equipment's

Sr. No.

Liquidator

Premises").

Private Limited.

diligent search.

Fort Division:

Place: Mumbai

Date: 11/11/2022

Place: Mumba Date: 11.11.2022.

Cube Mould - steel
Concrete Hand Drilling machine

Small cutting machine, BOSCH make

4 core cable - 50mtrs approx. Sledge Hammer - 10 Pound

Fire extinguisher - scrap Office table , 4x3 1.5 tons Split AC - Daikin make

Executive chair Slotted angle storage rack, 7x3

Wooden Airlifan Dining Table, Glass Top plus 4 chairs 32 TV, Skywork make Washing Machine, Godrej Make, 6 kgs Refrigerator, Godrej Make, 165 lit

Water Filter , Aqua Guard make, Geneus Copier Canon make C 3020

Those interested, please contact Dipti Mehta, liquidator of Great Unison o

dipti@mehta-mehta.com/ legal2@mehta-mehta.com or contact on 022-

66119620 for more details of assets and price. Last date for informing th liquidator of the interest in inspection of the assets is 15.11.2022.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our client intends to purchase and acquire from **MR** KISHORE KUNDAN SIPPY IN HIS CAPACITY AS EXECUTOR OF THE ESTATE OF

LATE KUNDAN HASHMATRAI SIPPY, having address at B-143, Tahnee Heights 66 Nepean Sea Road, Mumbai - 400 006 AND MR. KISHORE KUNDAN

SIPPY, having address at B-143, Tahnee Heights CHS, 66 Nepean Sea Road, Mumbai - 400006, (the "Transferors") their right title and interest in the two

premises described in the Schedule hereunder written (collectively, "said

(I) Premises No. 16 (defined below) is mortgaged with IndusInd bank, Andher

(ii) Premises No.63 (defined below) is mortgaged with Aditya Birla Finance Limited to secure credit facilities availed by the Transferors.

(iii) The original Agreement for Sale executed by Prerna Premises Private Limited (i.e., the builder) in favour of Parrys Eastern Private Limited (i.e. the Transferors' predecessor in title) in respect of said Premises No.16 is lost /misplaced ("Misplaced Title Deed"), and cannot be found despite

Any person having any claims, dispute or right in respect of the said Premises described in the Schedule hereunder written or any part thereof or Misplaced Title Deed, by way of inheritance, share, sale, exchange, mortgage, charge, lease, sub-lease, tenancy, lien, licence, gift, trust, maintenance, easement, possession or encumbrance or development rights or any other arrangement, attachment injunction, or under any decree, order or award passed by any Court of Law, Tribunal, Arbitral Tribunal, Revenue or Statutory Authority, right of prescription of

pre-emption or under any agreement or other disposition, loans, advances howsoever or otherwise any encumbrance whatsoever is required to make the same known in writing, together with copies of supporting documents, to the undersigned at the address mentioned below within 14 days from the date of publication hereof, failing which the sale and transfer of the said Premises hereunder shall be completed in favour of our client without any reference or recourse to such claims, disputes or objects and the same, if any, shall be considered to have been waived, abandoned and /or not binding on our client. THE ABOVE REFERRED SCHEDULE: (Description of the said Premises) 1. 10 (ten) shares of face value of Rs 50/- (Rupees Fifty Only) each, of the aggregate value of Bs 500/- (Rupees Five Hundred Only) bearing distinctive Nos. 101 to 110 (both inclusive), bearing Share Certificate no. 126 issued by "Backbay Premises Co-operative Society Limited", a society registered under the provisions of Maharashtra Co-operative Societies Act, 1969 bearing no.

'BOM/GEN/1006 of 1977' ("Society"), together with all rights, privileges and benefits incidental to the membership of the said Society and all other incidental rights attached to the said Shares and also together with sinking fund, if any **TOGETHER WITH** Office No. 16 admeasuring 1,360 square feet (carpet area) ("**Premises No. 16**") on the 1" floor of the building known as

parcel of land or ground bearing Plot No. 225, Backbay Reclamation Scheme, Nariman Point, Mumbai – 400021 within the limits of Greater Mumbai in the

district and registration sub-district of Mumbai City bearing C.S. No. 1929 of

2. 10 (ten) shares of face value of Rs 50/- (Rupees Fifty Only) each, of the

aggregate value of Rs 500/- (Rupees Five Hundred Only) bearing distinctive Nos. 441 to 450 (both inclusive), bearing Share Certificate no. 160 issued by

the Society, together with all rights, privileges and benefits incidental to the

membership of the Society and all other incidental rights attached to the said

Shares and also together with sinking fund, if any **TOGETHER WITH** Office No

63 admeasuring 1,200 square feet (carpet area) ("Premises No.63") on the 6" floor of the said Building;

TOGETHER WITH four car parking stickers allotted (as per Society's Car Parking

(East) branch, to secure credit facilities availed by Swaraaj Fashions

Centre Table

Great Unison Contractors India Private Limited

The Transferors have represented to our client that:

Flood light

Sr. No.

16 17 18

(अनुज्ञापन अतिक्रमण निर्मुलन खाते)

एम/पूर्व विभाग

स्वारस्य अभिव्यक्ती

बृहन्मुंबई महानगरपालिका

जाहीरात

विषय: एम/पूर्व विभागामध्ये अतिक्रमण निर्मूलन वाहानावर अशासकीय संस्थेकडून माहे ०१.१२.२०२२ ते ३१.०३.२०२३ पर्यंत कामगार घेण्याबाबत.

एम/पूर्व विभागामध्ये अतिक्रमण निर्मुलन वाहनावर अशासकीय संस्थेकडून कामगार घेण्याबाबत एका अशासकीय संस्थेची निवड करण्याकरीता, सदर वाहनावर काम करण्याचा अनुभव असणाऱ्या, तसेच एम/पूर्व विभाग कार्यालयाचा कार्यक्षेत्रात नोंदणीकृत असणाऱ्या इच्छुक स्थानिक नोंदणीकृत अशासकीय संस्था, नोंदणीकृत मजूर सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, रोजगार सेवा सहकारी संस्था. औद्योगिक सेवा सहकारी संस्था इत्यादी संस्थाकडून त्यांची पात्रता यादी तयार करून सोडत पध्दतीने निवड करून काम करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या निवड झालेल्या संस्थेकडून प्रति दिन सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत एकण - १२ कामगारांची आवश्यकता आहे.

अर्जाचा नमुना एम/पूर्व विभाग कार्यालयातील दुसरा मजला, वरिष्ठ निरीक्षक अनुज्ञापन (अति. निर्मु.) यांच्या कार्यालयात रुपये १०००/-अधिक ५% GST रोख स्वरूपात (ना परतावा) दि. ११.११.२०२२ ते १८.११.२०२२ सकाळी १०.३० ते दुपारी ०१.०० वाजेपर्यंत मिळू शकेल. निकशानुसार पात्र संस्थेच्या सूचीमधून सोडत पध्दतीने यशस्वी झालेल्या संस्थेच्या कामाचे वाटप संबंधीत विभागाचे सहाय्यक आयुक्त, योजनेच्या अटी व शर्ती नुसार करतील. नमूद केलेल्या कार्यालयीन कालावधीनंतर दाखल करण्यात आलेले अर्ज विचारात घेण्यात येणार नाहीत. सोडत पध्दतीची निकाल प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार सहाय्यक आयुक्त एम/पूर्व विभाग यांना राहतील.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक १८.११.२०२२ (दपारी १.००

सही/-सहाय्यक आयुक्त एम/पूर्व विभाग एम/पूर्व विभाग कार्यालय इमारत. म. तु. कदम मार्ग, गोवंडी (प.) मुंबई-४०० ०४३.

पीआरओ / 1859 / एडीव्ही . / 2022-23

वाजेपर्यंत).

Auction (of pledged ornaments-NPA accounts) by our client M/s. Muthoot Finance Ltd. scheduled for 5th November 2022 stands postponed and re-scheduled for 10th Decembe 2022. The place and time of Public Auction shall remain the same, as already notified to the

Kohli & Sobti Advocates,

A 59A, First Floor, Lajpat Nagar-II, New Delhi - 110024

Note: Customers can release their pledged ornaments before the scheduled auction

concerned branch office of our client.

concerned borrowers. In case of any clarification, the interested persons may contact the

IDBI trustees IDBI TRUSTEESHIP SERVICES LIMITED
Asian Building, Ground Floor, 17, R, Kamani Marg, Ballard Estat
Mumbai - 400001

CORRIGENDUM

ference to the Sale Notice for the sale of Immovable Property published date 09/11/2022 in Free Press Journal + Navshakti is wrongly published in the Name of "Edelweiss Housing Finance Limited having its registered office at Tower 3 Wing 'B', Kohinoor City Mall, Kohinoor City, Kirol Road, Kurla (West), Mumbai 400 070". The same is to be read as in the name of "IDBI Trusteeship Services Limited having its Registered Office at Asian Building, Ground Floor, 17, R Kamani Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001". Rest all terms and condition and contents of the said Notice shall remain same and unchanged Authorised Officer Date: 11th November, 2022

date, against payment of dues of our client. Customer can also contact **Email ID:** auctiondelhi@muthootgroup.com or Call at 7834886464,7994452461. For IDBI Trusteeship Services Limited Place: Mumbai

FUTURE MARKET NETWORKS LIMITED

CIN: L45400MH2008PLC179914 Registered Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari - Vikhroli Link Road, Jogeshwari East, Mumbai - 400060

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter ended September 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI Listing Regulations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Financial Results are available on the websites of Stock Exchange(s) (www.bseindia.com and

Sunil Biyan Directo

(DIN: 00006583)

125.44

46.79

Date: November 10, 2022 Place: Mumbai

> **@** ION EXCHANGE Refreshing the Planet

Regd. Office: Ion Exchange (India) Limited, Ion House, Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai - 400 011. | www.ionexchangeglobal.com | CIN: L74999MH1964PLC014258

YTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR

ATTACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR
UARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2022

53.00

56.52

							INR in Lacs
				Stand	lalone		
Sr	Particulars		Quarter Endec	l	Half Yea	Year Ended	
No	rariiculars	30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Revenue from operations	41,769	35,797	36,472	77,566	66,529	150,936
2	Other income	1,086	1,788	993	2,874	1,970	4,613
3	Total income	42,855	37,585	37,465	80,440	68,499	155,549
4	Profit before tax	4,639	4,240	4,103	8,879	7,850	20,875
5	Net profit after tax	3,405	3,112	3,008	6,517	5,753	15,422
6	Total comprehensive income	3,370	3,075	3,032	6,445	5,801	15,275
7	Paid-up equity share capital	1,467	1,467	1,467	1,467	1,467	1,467
8	Other equity (excluding revaluation reserves)						75,275
9	Earnings per equity share (EPS) (not annualised)						
	[Refer note 2]						
	a) Racio EDC (IMD)	27.70	25.21	24.47	53.00	46.70	125 44

	, , ,										
	EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2022										
							INR in Lacs				
				Conso	lidated						
Sr.	Particulars Particulars		Quarter Endec		Half Yea	r ended	Year Ended				
No.	railiculais	30,09,2022 Unaudited	30.06.2022 Unaudited	30.09.2021 Unaudited	30,09,2022 Unaudited	30.09,2021 Unaudited	31,03,2022 Audited				
1.	Revenue from operations	44,761	38,240	37,819	83,001	69,231	157,687				
2.	Other income	813	1,488	791	2,301	1,515	4,170				
3.	Total income	45,574	39,728	38,610	85,302	70,746	161,857				
4.	Profit before tax	5,191	3,850	3,817	9,041	7,143	21,691				
5.	Net profit after tax	3,870	2,738	2,723	6,608	5,046	16,169				
6.	Total Comprehensive Income	3,935	2,794	2,808	6,729	5,156	16,069				
7.	Paid-up equity share capital	1,423	1,423	1,423	1,423	1,423	1,423				
8.	Other equity (excluding revaluation reserves)						64,143				
9.	Earnings per equity share (EPS) (not annualised) [Refer note 2]										
	a) Basic EPS (INR)	32.89	23.64	23.13	56.52	43.27	137.30				

b) Diluted EPS (INR) Notes:

b) Diluted EPS (INR)

() The above financial results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') have been reviewed by the Audit Committee at a meeting held on 9th November 2022 and approved by the Board of Directors at their meeting held on 9th November 2022. The above results have been subjected to 'limited review' by the statutory auditors of the Company. The financial results are prepared in accordance with the Ind AS prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies.

23.64

23.13

32.89

- Earnings per equity share includes Ind AS impact of consolidation of 2,368,939 equity shares and 4,675 equity shares held by IEI Shareholding
- (Staff Welfare) Trusts and HMIL Shareholding (Staff Welfare) Trusts respectively. The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter and half year ended 30th September 2022 filed with BSE Limited and National Stock Exchange of India Limited under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full formats of standalone and consolidated financial results for the quarter and half year ended 30th September 2022 are available on the stock exchange websites at www.bseindia.com,

For Ion Exchange (India) Limited

43.27

Rajesh Sharma **Chairman and Managing Director**

Email: info.fmnl@futuregroup.in | Tel: 022-40552200 | Fax -022-40552201 | website: www.fmn.co.in EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2022

			STANDALONE CONSOLIDATED						
Sr.		Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
No.	Particulars	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
		September 30,	June 30,	September 30,	March 31,	September 30,	June 30,	September 30,	March 31,
		2022	2022	2021	2022	2022	2022	2021	2022
1	Total Income from Operations	2,072.38	2,169.37	1,964.19	8,066.91	2,201.21	2,309.64	2,113.03	8,525.97
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,								
	Exceptional and/or Extraordinary items)	275.96	550.08	290.63	(35.48)	350.74	617.86	336.02	(1,424.81)
3	Net Profit / (Loss) for the period before tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	275.96	550.08	290.63	(35.48)	386.11	648.77	131.24	(1,544.12)
4	Net Profit / (Loss) for the period after tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	192.17	470.61	158.13	(1,237.04)	386.11	648.77	131.24	(1,544.12)
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)								
	and Other Comprehensive Income (after tax)]	192.17	470.61	158.13	(1,236.67)	299.37	563.72	13.90	(2,803.68)
6	Equity Share Capital	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44	5,754.44
7	Reserves (excluding Revaluation Reserve)								
	as shown in the Audited Balance Sheet								
	of the previous year	-	-	-	1,577.76	-	-	-	(1,571.88)
8	Earnings Per Share (of ₹10/- each)								
	(not annualised)								
	1. Basic:	0.33	0.82	0.27	(2.15)	0.50	0.96	0.01	(4.91)
.	2. Diluted:	0.33	0.82	0.27	(2.15)	0.50	0.96	0.01	(4.91)

w.nseindia.com) and the website of the Company at www.fmn.co.in

For Future Market Networks Limited

थोडासाही ताप येता, डॉक्टरांना जाऊन भेटा

FUTURE CONSUMER LIMITED

CIN: L52602MH1996PLC192090

Regd. Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari Vikhroli Link Road, Jogeshwari (E), Mumbai-400 060. | Tel. No.: +91 22 40552200 | Fax No.: +91 22 40552201 Email: investor.care@futureconsumer.in | Website: www.futureconsumer.in EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2022

	(RS.I	n iakns except	per snare data
	For the	For the	For the Six
Particulars		Quarter ended	
Particulars	Sept 30, 2022	Sept 30, 2021	Sept 30, 2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total income from operations (net)	10,043.96	45,000.13	20,470.78
Net (Loss) for the period (before tax and Exceptional items)	(2,945.61)	(2,529.27)	(8,962.37)
Net (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(14,456.27)	(2,529.27)	(23,421.39)
Net (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(14,226.93)	(2,546.29)	(23,741.08)
Total Comprehensive Income for the period			
[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)			
and Other Comprehensive Income (after tax)]	(14,220.54)	(2,543.18)	(23,769.67)
Equity Share Capital			
Earnings Per Share (of Rs.6/- each) for			
continuing operations after exceptional item			
Basic (in Rs.)	(0.72)	(0.13)	(1.20)
Diluted (in Rs.)	(0.72)	(0.13)	(1.20)
Earnings Per Share (of Rs.6/- each) for			
continuing operations before exceptional item			
Basic (in Rs.)	(0.14)	(0.13)	(0.47)
Diluted (in Rs.)	(0.14)	(0.13)	(0.47)

Key Standarone financial information of the	key Standalone financial information of the Holding Company				
	For the	For the	For the Six		
	Quarter ended	Quarter ended	Months ended		
Particulars	Sept 30, 2022	Sept 30, 2021	Sept 30, 2022		
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)		
Revenue from operations	1,773.06	31,777.77	4,008.37		
Profit / /Loce\ hoforo Tay	(16.700.44)	(646 69)	(24 604 61)		

(16.790.44)

(646.72)

(24,604.61)

Total comprehensive income

Note on Qualification in Review Report

The Group has investments in Joint Ventures Aussee Oats Milling Private Limited and Aussee Oats India Private Limited (together referred to as 'JV') of Rs. 6,346.68 lakhs including investments, loans and other assets (As on March 31, 2022 Rs. 6.650.53 lakhs). There is a dispute between the Group and said JV partner and due to non-availability of financial results for the quarter and period ended September 30, 2022, as a onsequence of non-cooperation of the said JV partners which is in direct contravention of court rulings, the croup is unable to determine the fair value of Group's investments in JV as at September 30, 2022 and onsequent impact thereof on the results. However, the Management believe that it will not have a materia npact on the financial results for the quarter and period ended September 30, 2022.

he above is an extract of the detailed format of Quarter and Year ended Financial Results filed with the Stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website - www.futureconsumer.in

By Order of the Board For Future Consumer Limited

Place : Mumbai Date: November 10, 2022

Amit Kumar Agrawal

Unit No. 104, Vikas Premises Co operative Society Ltd. Near Horniman Circle, 11 Bank Street, Fort, Mumbai 400 001.

Policy dated 6.2.2017) in respect of the above premises

SB भारतीय स्टेट बैंक State Bank of India Retail Assets Central Processing Centre, Thane Dosti Pinnacle, Gate No. 3, Plot E7, Road No. 22, Wagle Industrial Estate Thane (W) 400 604. e-mail : rasecc.thane@sbi.co.in

M/s Ganesh & Co., Advocates

Mr. Suraj Iyei

TreeHouse DEMAND NOTICE

ne Authorised Officer of the Bank has issued demand notice in compliance of section 13(2) of SARFAESI Act, 2002 to below mentioned borrower demanding outstanding amount within 60 days from the receipt of the said notice ntioned as per details. The said notices are returned undelivered. Hence this publication of the notice is made for

Ŀ	not	ice to the following Borrower.		•	
	s. 9.	Name of the Borrower & Address	Date of 13(2) Notice	Loan outstanding	Details of secured asset
		Mr. Sunil Jiledar Yadav (1) F 1004, Shanti Heights, Plot 55, Sec 35, Kamothe, Tal. Panvel, Navi Mumbai, Thane. (2) Office No. 103, Gauri Complex, Plot No. 19, Sector 11, CBD Belapur 400706, Panvel. (3) B 703, S M Vision, Plot No. 166, Sector 09, Ulve - 410206. Loan a/c 41161357429	NPA as on	48,62,252.00 as on	B 305, Gayatri Classic, Survey No. 9, Fene Village Near Commissioner Bunglow, Opp. Mansarovar Lake, Bhiwandi 421 302.
		Mr. Sunil Jiledar Yadav (1) F 1004, Shanti Heights, Plot 55, Sec 35, Kamothe, Tal. Panvel, Navi Mumbai, Thane. (2) Office No. 103, Gauri Complex, Plot No. 19, Sector 11, CBD Belapur 400706, Panvel. (3) B 703, S M Vision, Plot	NPA as on	as on	B 905, Gayatri Classic, Survey No. 9, Fene Village Near Commissioner Bunglow, Opp. Mansarovar

No. 166, Sector 09, Ulve - 410206. Loan a/c 41161428459 Lake, Bhiwandi 421 302. Borrower are hereby informed that Authorised Officer of the Bank shall under provision of SARFAESI Act, take Possession and subsequently auction the Mortgaged Property/Secured assets as mentioned above if the Borrower does not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of this notice. The Borrower is also prohibited under section 13(13) of SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the Bank. This public notice is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002. Borrower is advised to collect Original Notice issued u/s 13(2) from the undersigned on any working day.

Date: 10(11/20)22

Possession Notice (For Immovable Property) Rule 8-(1)

Whereas, the undersigned being the Authorized Officer of IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL-HFL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, a Demand Notice was issued by the Authorised Officer of the company to the Borrower/Co-Borrowers mentioned herein below to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has **taken possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Rules. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **IIFL HFL** for an amount as mentioned herein under with interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, if the borrower clears the dues of the "**IIFL HFL**" togeth. er with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transfer, the secured assets sha

not be sold or transferred by	"IIFL HFL" and no further step shall be taken by "IIFL HFL	" for transfer or sale	of the secu	red assets.
Name of the Borrower(s)/ Co-Borrower(s)	Description of the Secured Asset (Immovable Property)	Total Outstanding Dues (Rs.)	Date of Demand Notice	Date of Possession
Shaikh Mandar Mansion Mrs. Zeenat Alaudin Shaikh (Prospect No 728810)	All that piece and parcel of: H No, 2353, land admeasuring 400 Sq. Mtrs. Including structure thereon admeasuring 143.99 Sq. Mtrs., out of Survey No.112 (Old Survey No. 184) Hissa No. 3(Parl) Iying, Gulmohar Villa, Padman Nagar, Opp. Government Hospital, Agashi, Taluka Vasai, Virar West, Thane, Maharashtra, India-401303. Bounded By-East-Open Plot, West-Sai Krishna Bungalow, North-Riddhi Siddhi Apt., South-Open Plot	(Rupees One	09-Aug- 2022	08-Nov- 2022
Commercial Centre, Pr Corporate Office: Plot N	e contact to Authorised Officer at Branch Office: emium Park, Bolinji Agashi Road, Above OTV o.98, Phase-IV, Udyog Vihar, Gurgaon, Haryana.	V Hotel, Virar (W	est) - 40	13031 or
Place:Virar, Date: 11.11.2	2022 Sd/- Authorised	d Officer, For IIFL I	tome Fin	ance Ltd.

Tree House Education & Accessories Limited

Regd. Office: 101, Sapphire Plaza, Dadabhai Road, Opp. CNMS School, Vile Parle West, Mumbai - 400 056.

www.nseindia.com as well as on the company website at www.ionexchangeglobal.com.

CIN No. L80101MH2006PLC163028 • Email: compliance@treehouseplaygroup.net

Place : Mumbai

Website: www.treehouseplaygroup.net

Date : 9th November 2022

			Stand	dalone			Cons			idated		
Particulars	Quarter Ended		Half Year Ended Yearly		Quarter Ended			Half Year Ended		Yearly		
	Unaudited 30th Sep 2022	Unaudited 30th Jun 2022	Unaudited 30th Sep 2021	Unaudited 30th Sep 2022	Unaudited 30th Sep 2021	Audited 31st Mar 2022	Unaudited 30th Sep 2022	Unaudited 30th Jun 2022	Unaudited 30th Sep 2021	Unaudited 30th Sep 2022	Unaudited 30th Sep 2021	Audited 31st Mar 2022
Total income from operations (net)	161	224	157	384	296	1,838	161	224	157	384	295	1,838
Net profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items#)	(3,884)	(143)	(1,179)	(4,028)	(1,892)	(3,026)	(3,884)	(143)	(1,179)	(4,028)	(1,894)	(3,026)
Net profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/ or Extraordinary items#)	(3,884)	(143)	(1,179)	(4,028)	(1,892)	(2,641)	(3,884)	(143)	(1,179)	(4,028)	(1,894)	(2,642)
Net profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/ or Extraordinary items#)	(3,884)	(143)	(1,179)	(4,028)	(1,892)	(2,719)	(3,884)	(143)	(1,179)	(4,028)	(1,894)	(2,721)
Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(3,884)	(143)	(1,179)	(4,028)	(1,892)	(2,719)	(3,884)	(143)	(1,179)	(4,028)	(1,894)	(2,721)
Paid up Equity Share Capital (Face Value of the share Rs.10 /- each)	4,231	4,231	4,231	4,231	4,231	4,231	4,231	4,231	4,231	4,231	4,231	4,231
Reserves (excluding revaluation reserves*) Earnings per Share (of Rs.10 /- each) in Rs. Before exceptional Items						21,739			-			22,075
a). Basic	(9.18)	(0.34)	(2.79)	(9.52)	(4.47)	(6.97)	(9.18)	(0.34)	(2.79)	(9.52)	(4.48)	(6.97)
b). Diluted	(9.18)	(0.34)	(2.79)	(9.52)	(4.47)	(6.97)	(9.18)	(0.34)	(2.79)	(9.52)	(4.48)	(6.97)
Earnings per Share (of Rs.10 /- each) in Rs. After exceptional Items	_	-		_		_						
a). Basic	(9.18)	(0.34)	(2.79)	(9.52)	(4.47)	(6.43)	(9.18)	(0.34)	(2.79)	(9.52)	(4.47)	(6.42)
b). Diluted	(9.18)	(0.34)	(2.79)	(9.52)	(4.47)	(6.43)	(9.18)	(0.34)	(2.79)	(9.52)	(4.47)	(6.42)

* Reserves excluding revaluation Reserves.

Place: Mumbai

Date: 10th Nov 2022

- Notes: a) The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange(s) and the listed entity websites (www.bseindia.com / www.nseindia.com / www.nsein
- www.treehouseplaygroup.net. The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016.

Exceptional and / or Extraordinary items adjusted in the statement of Profit and Loss in accordance with Ind-AS-Rules. For and on behalf of the Board of Directors

> Jugal Bharat Shah Executive Director

लिमिटेडच्या भाराअधीन राहील

शाखा कायालय : आवसाआवसाजाव चन्यारा, न्यासारा स्वास्त्र है. क्या कायालय : आवसाआवसाजाव चन्यारा, न्यासारा स्वास्त्र प्लॉट क्र. बी-३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४०० ६०४. शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १,

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सुचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना

प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सद्रर रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमुद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक**

ı					
ı	अ.	कर्जदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची तारीख/	शाखेचे
l	क्र.	कर्ज खाते क्रमांक	प्रत्यक्ष कब्जाची तारीख	मागणी सूचनेतील रक्कम (रू.)	नाव
l	٤.	मेहबूब मोहद मुसा झलके आणि	फ्लॅट क्र. ५८, ५ वा मजला, कुमार पर्णकुटी कामराज नगर,	जुलै ०६, २०२१	पुणे
l		नाझिया मैमूद्दीन मोमिन/	येरवडा, महाराष्ट्र, पुणे ४११००६ (मोजमापित क्षेत्र ५४३	रु. २८,४६,६१४.००/-	
۱		एलबीपीयएन०००५२३६४७६	चौ.फु. आणि टेरेस क्षेत्र ८४ चौ.फुट) /९ नोव्हें २०२२		

वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील. दिनांक: नोव्हेंबर ११, २०२२ प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड स्थळ : पुणे

बोरिवली पश्चिम शाखा (००९२):- कैलाश कुटीर प्लॉट बी, महाराष्ट्र नगर, एल टी रोडलगत, बोरिवली(प) मुंबई-४०० ०९२ दूर क्र.: ०२२-२८९०३८६९/७०/७१ ईमेल आयडी: Bom92@mahabank.co.ir

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता) (नियम ८(१))

न्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता यांनी **बँक ऑफ महाराष्ट्रचे** प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रेकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये दिनांक **२९ ऑगस्ट** २०२२ रोजी मागणी सूचना जारी करून १) श्री. विवेक विनोद चौबे (कर्जदार) (२) सौ. आशा विनोद चौबे (सह-कर्जदार)यांना सदर सूचना मध्ये नमूद केलेली म्हणजेच रु. २४,३२,५४७/- अ<mark>धिक न लावलेले</mark> **त्र्याज** ही रक्कम सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी सारिगतले

कर्जदारांनी सदरह् थकीत रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार व हमीदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, **बँक ऑफ महाराष्ट्रचे** प्राधिकृत अधिकारी यांनी त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरहू ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये **५ नोव्हेंबर, २०२२** रोजी यात

याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार, हमीदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा वरीले

नमूद रक्कमेच्या प्रभाराच्या अधीन राहील ूर. तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे

नक्ष वेधण्यात येत आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन:

फ्लॅट क्र. ३०६, ३रा मजला, ए विंग, इमारत क्र.४, आनंद एक्सेलेन्सी, पृथ्वी सृष्टी, टेंभोडे, पालघर ठाणे–४०१४०४. दिनांक: ०५.११.२०२२ प्राधिकृत अधिकारी व मुख्य व्यवस्थापव

BRANDCONCEPTS

BRAND CONCEPTS LIMITED Regd. Office: Lotus Star, Plot No. D-5, Road No. 20, Marol MIDC, Andheri East Mumbai-400093 (MH) E-mail: swati.gupta@brandconcepts.in; Website: www.brandconcepts.in **CIN:** L51909MH2007PLC174702

STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER 2022

	(Rs in Lacs)

6.		C	uarter Ende	d	Half yea	Year Ended	
Sr. No	Particulars	30/09/2022 Unaudited	30/06/2022 Unaudited	30/09/2021 Unaudited	30.09.2022 Unaudited	30.09.2021 Unaudited	31/03/2022 Audited
1	Total Income from Operations	4,434.49	3,195.99	2,595.23	7,630.48	3,320.06	8,677.32
2	Net Profit for the Period (before Tax and extraordinary Items)	362.50	221.41	92.84	583.91	(262.11)	104.75
3	Net Profit for the Period before Tax (after extraordinary Items)	362.50	239.42	92.84	601.92	(262.11)	104.75
4	Net Profit for the Period after Tax (after extraordinary Items)	303.52	206.37	86.48	509.89	(190.32)	76.06
5	$\label{thm:comprehensive} \textbf{Total Comprehensive income for the period (comprising profit for the}$						
	period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)	303.48	206.70	86.75	510.18	(191.91)	69.71
6	Paid-up equity share capital (Face Value of the share @ 10 Rs./Share)	1,058.28	1,058.28	1,058.28	1,058.28	1,058.28	1,058.28
7	Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of						
	Previous accounting year.	1,291.20	987.44	648.19	1,291.20	648.19	779.16
8	Earning Per Share (before extraordinary items)						
	(of Rs. 10/- each) (not annualised)						
	a) Basic	2.87	1.95	0.82	4.82	(1.81)	0.66
	b) Diluted	2.87	1.95	0.82	4.82	(1.81)	0.66

CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER 2022.

Sr.		Quarter Ended			Half year ended		Year Ended
No	Particulars		30/06/2022 Unaudited	30/09/2021 Unaudited	30.09.2022 Unaudited	30.09.2021 Unaudited	31/03/2022 Audited
1	Total Income from Operations	4,434.49	3,195.99	2,595.23	7,630.48	3,320.06	8,677.32
2	Net Profit for the Period (before Tax and extraordinary Items)	362.50	221.41	92.84	583.91	(262.11)	104.75
3	Net Profit for the Period before Tax (after extraordinary Items)	362.50	239.42	92.84	601.92	(262.11)	104.75
4	Net Profit for the Period after Tax (after extraordinary Items)	303.52	206.37	86.48	509.89	(190.32)	76.06
5	Total Comprehensive income for the period (comprising profit for the						
	period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)	296.12	196.94	86.75	493.06	(191.91)	56.66
6	Paid-up equity share capital (Face Value of the share @ 10 Rs./Share)	1,058.28	1,058.28	1,058.28	1,058.28	1,058.28	1,058.28
7	Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet						
	of Previous accounting year.	1,291.20	987.44	648.19	1,291.20	648.19	779.16
8	Earning Per Share (before extraordinary items)						
	(of Rs. 10/- each) (not annualised)						
	a) Basic	2.80	1.86	0.82	4.66	(1.81)	0.54
	b) Diluted	2.80	1.86	0.82	4.66	(1.81)	0.54

Notes: 1. The above results after being reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on 10th November, 2022. 2. The above is an extract of the detailed format of Standalone & Consolidated Financial Results for the quarter and year ended on 30th September 2022, file with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirments) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.brandconcepts.in.

Date: 10th November, 2022 Place: Indore

For Brand Concepts Limited Prateek Maheshwari **Managing Director** DIN: 00039340

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

APRIGLOBAL नॉदणीकृत आणि कॉपोरेट कार्यालयः ५०२, टॉवर-ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, महाराष्ट्र-४०० ०१३ САРІТАL LIMITED सर्कल कार्यालयः कॅग्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, २ रा मजला, ३ बी पुसा रोड, राजेंद्र प्लेस, नवी दिह्वी-१९०००५

जोडपत्र - IV-ए (नियम ८ (६) आणि ९(१) करिता परंतुक पहा)

स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सुचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) ला परंतुका सहवाचता सिक्युरिटायझेशन अँड किन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. न्य जनता आणि विशेष करून कर्जदार आणि जामीनदार य व वनकोंकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा अन्वयीक/प्रत्यक्ष कब्जा कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती खालील कर्जदारांकडून कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड. तरण धनको यांना येणे असलेल्या खालील नमूद रकमेच्या वसुलीसाठी खालील नमूद तारखांना ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे' आण ''जे काही आहे तेथे आहे'' तत्चाने विकण्यात येणार आहे. राखीव केंमत, इअर रक्कम व मिळकतीचे तपशील खालीलप्रमाणे:

ı	अ.	१. कर्जदारांचे नाव	गहाण मिळकतीचे वर्णन	१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ	१. राखीव किंमत
I	क्र.	२. थकबाकी रक्कम		२. इअर सादरीकरणाची अंतिम तारीख	२. मिळकतीची इअर
I	۶.	१. मे. चामुंडा सेल्स ॲण्ड सर्व्हींसेस (''कर्जदार'')	हाऊस/ फ्लॅट क्र. ५०१, ५ वा मजला, विंग ए,	३. मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख व वेळ	३. वाढीची रक्कम
I		२. श्री. उत्तमचंद जी. बोहरा	इमारत क्र. ३, क्षेत्र मोजमापित ७८.०७ चौ.मीटर्स	१. ई-लिलावाची तारीख: १३.१२.२०२२	राखीव किंमत:
I		३. श्री. दीपक उत्तमचंद बोहरा	आणि टेरेस ७.४३ चौ.मीटर्स स्थित येथे प्लॉट क्र.	रोजी	रु. २६,००,०००/- (रुपये
I		४. सौ. चंद्राबाई यु बोहरा (सह-कर्जदार)	एनए२६, सीटीएस क्र., ५३९९ ते ५५२६, ५५८६	(द. ३.०० ते सं. ४.०० दरम्यान)	सव्वीस लाख मात्र)
I		कर्ज खाते क्र.	ते ५५९७, ५६८५ ते ५७२६, मातोश्री नगर, गाव	२. केवायसीसह इ.अ.र. सादरीकरणाची	इसारा अनामत रक्कम:
I		एलएनएमएमयुएम०००टीएल०००२२९९	खोज, खुंटवली, कल्याण बदलापूर रोड, अंबरनाथ	अंतिम तारीखः १२.१२.२०२२	रु. २,६०,०००/- (रुपये दोन
I		इ. ३६,८१,९४६/- (रुये छत्तीस लाख एक्याऐंशी	(पश्चिम), तालूका अंबरनाथ, जिल्हा ठाणे,		लाख साठ हजार मात्र)
I		हजार नऊशे सेहेचाळीस मात्र) १०.११.२०२२ रोजीस	महाराष्ट्र सह त्यावरील सद्ग्ताचे आणि भविष्यातील	३. निरीक्षणाची तारीख: ०९.१२.२०२२	वाढीची रक्कम: रु. २०,०००/-
l		सह पुढील प्रयोज्य व्याज	बांधकाम.		(रुपये वीस हजार मात्र)

विक्रीच्या सविस्तर अटी आणि शर्तींसाठी कृपया कॅग्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, तारणी धनकोंची वेबसाईट म्हणजेच https://www.capriglobal.in/auction/मध्ये दिलेली लिंक पहावी.

ऑनलाईन ई-लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती:-. मिळकतीची विक्री ''जे आहे, जे**थे आहे, जे काही आहे तथे आहे आणि कोणाचीही मदत न घेता तत्त्वावर''** होईल, ही विक्री कोणत्याही प्रकारच्या हमी आणि क्षतिपतींशिवाय होईल . मिळकती/मत्ताचे तपशील (म्हणजे ई-लिलाव विक्री सुचनेत विनिर्दिष्टीत व्यामी आणि मापे) ही तारणी धनकोंच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिलेले आहेत आणि कोणत्याही उणिवा, गैरविधाने किंवा तुर्टीसाठी तारणी धनकों

उत्तरदायी नसतील. प्रत्यक्ष व्याप्ती आणि मिती वेगळू असू शकते.

. तारणी धनकोंनी जारी केलेली ई-लिलाव विक्री सुचना हे बोली सादर करण्याकरिता सर्वसामान्य जनतेला दिलेले निमंत्रण आहे आणि ते तारणी धनकोंच्यावतीने दिलेले कोणतेही अभिवचन किंवा अभिवेदन नाही किंवा तस अर्थ काढू नये. इच्छ्क बोलीदारांना बोली सादर करण्यापूर्वी तारणी धनकोंकडील हक्क विलेख प्रती काळजीपूर्वक पाहण्याचा आणि मिळकत/मत्तांचे हक्क व सध्याची स्थिती आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्य दावे /थकबाकीबाबत स्वत: स्वतंत्र चौकशी /कसन तपास करण्याचा सल्ला देण्यात येतो.

४. लिलाब/बोली केवळ ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक माध्यमातून'' वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net वरून किंवा सेवा पुरवठादार मे. ई प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड, अहमदाबाद यांनी पुरविलेल्या ऑक्शन ायगर मोबाईल ॲपमार्फत होईल जे ई–लिलांव प्लॅटफॉर्ममार्फेत संपूर्ण लिलांव प्रक्रियेची व्यवस्था करून समन्वय राखतील. . बोलीदार त्यांच्या पसंतीच्या ठिकाणातून बोली लावण्याकरिता ई -िललावात सहभागी होऊ शकतात. इंटरनेट कनेक्टिव्हिटीची सुनिश्चिती स्वत: बोलीदारांनी करून घ्यावी. इंटरनेट कनेक्टिव्हिटी. नेटवर्क समस्या. सिस्टीम

क्रॅश डाऊन वीज खंडीत होणे इ.साठी तारणी धनको/सेवा परवठादार यांना जबाबदार धरता येणार नाही. ६. ई-लिलावावरील तपशील, मदत, प्रक्रिया आणि ऑनलाईन बोलीसाठी संभाव्य बोलीदार सेवा पुरवठादार **मे. ई-प्रोक्यअरमेंट टेक्नॉलॉजिज लि., ऑक्शन टायगर, अहमदाबाद, (संपर्क क्र**

. १७९-६१२००५३१/५७६/५९६/५५९/५९८/५८७/५९४/.) किंवा श्री. रामप्रसाद शर्मा, मोबा. ८००-००२-३२९७/ ७९-६१२० ०५५९, ईमेल : ramprasad@auctiontiger.net. येथे संपर्क साध्

७. ई-लिलाव विक्रीत सहभागी होण्यासाठी इच्छुक बोलीदारांनी त्यांचे नाव पुरेशा आधी https://sarfaesi.auctiontiger.net वर नोंदवावे आणि युजर आयडी व पासवर्ड मिळवावा. सेवा पुरवठादारांकडून मिळाल्यावः गबडतोब केवळ पासवर्ड बदलण्याचा सल्ला इच्छुक बोलीदारांना देण्यात येतो. ८. ई-लिलावात सहभागासाठी इच्छुक बोलीदाराँना राखीव किंमतीच्या १०% इतकी परतावायोग्य इअर जमा करावी लागेल जी १२–**डिसें.–**२०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ''**कंग्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड'**' च्या नावातील

९. इच्छ्क बोलीदारांनी १२-**डिसें.** -२०२२ रोजी द्.०३.०० वा. पर्यंत प्राधिकृत अधिकारी कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, क्षेत्रीय कार्यालय <mark>कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, रिजनल ऑफिस क्र. २२५, दसर</mark> **ग्जला, लोढा सुप्रिम २, न्यु पासपोर्ट ऑफिस जवळ, वागळे इस्टेट रोड क्र. २२, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र ४००६०४ येथे मोहोरबंद पाकिटातून इ.अ.र. प्रती भरावयाच्या डिमांड ड्रॉफ्टसह रितसर भरलेले बोली प्रपत्र** 'ज्याचा नमुना https://sarfaesi.auctiontiger.net येथे उपलब्ध आहे') सादर केले पाहिजे. मोहोरबंद पाकिटातून ''कर्जदाराचे नाव'' मिळकतीसाठी कर्ज खाते क्र. __ (वरील नमूद) ई-लिलाव विक्रीमध्ये

१०. इ.अ.र.सह बोली सादर करण्याच्या अंतिम तारखेच्या समाप्तीनंतर प्राधिकृत अधिकारी त्यांना प्राप्त झालेल्या बोली तपासतील आणि अर्हतापूर्ण बोलीदारांचे तपशील (ज्यांनी राखीव किंमतीपेक्षा जास्तीची त्यांची बोली देली आहे व तारणी धनकोंकडे विनिर्दिष्ट इ.अ.र. प्रदान केली आहे) सेवा पुरवठादार मे. ई. प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांना देतील जेणेकरून त्यांना फक्त त्याच बोलीदारांना ई-लिलाव विक्री सूचनेत नमूद केलेल्या तारीख आणि वेळेस ऑनलाईन आपापसातील बोली/लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्यास मान्यता टेणे शक्य होईल.

११. अर्हतापूर्ण बोलीदारांमध्ये आपापसातील बोली अर्हतापूर्ण बोलीदारांकडून उद्धृत केलेल्या सर्वोच्च बोलीपासून सुरू होईल. आपापसातील बोली प्रक्रियेत प्रत्येकी ''१०'' मिनिटांची अमर्याद एक्स्टेन्शन असतील म्हणजेच मागील एक्स्टेन्शन पासून १० मिनिटात बोली लावल्यास प्रत्येक वेळी ई-लिलाव संपण्याची वेळ आपोआप १० मिनिटांनी वाढेल.

१२. एकदा का बोली लावली की ती रद्द करता किंवा मागे घेता येणार नाही. बोलीदारांना दिलेल्या युजर आयडीवरून लावलेल्या सर्व बोली त्यांनी स्वत: लावल्याचे गृहित धरले जाईल.

१३. ई-लिलाव प्रक्रिया संपल्यावर ताबडतोब सर्वोच्च बोलीदारांनी ई-लिलाव विक्री प्रक्रियेतील यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केले जाण्याकरिता प्राधिकृत अधिकारी, **कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड, रिजनल ऑफि**स क्र. २२५, दु<mark>सरा मजला, लोढा सुप्रिम २, न्यु पासपोर्ट ऑफिस जवळ, वागळे इस्टेट रोड क्र. २२, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र ४००६०४ येथे आणि सेवा पुरवठादार या दोघांना ई- मेलद्वारे त्यांच्या अंतिम बोलीची पुष्टी</mark>

१४. यशस्वी बोलीदारांना २५% बोली रक्कम (इअर धरून) त्यांच्या नावे विक्री निश्चित होण्याच्या त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त विक्रीच्या पुढील कामाच्या दिवसापर्यंत आणि उर्वरित ७५% बोली रक्कम विक्रीच्या तारखेपासन १५ दिवसांत मुंबई येथे देय कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडच्या नावातील डीडी/पे ऑर्डरद्वारे प्रदान करावी लागेल. १५. निर्धारित मुदतीत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदारांनी उपरोक्त रकमांचे प्रदान करण्यात कस्र् केल्यास विक्री रह होईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इ.अ.र. सह) जम होईल व मिळकत पुन्हा विकायला ठेवली

१६. यशस्वी बोलीटारांनी विनंती केल्यावर, पाधिकत अधिकारी सर्वस्वी त्यांच्या मर्जीने उर्वरित बोली रक्कम जमा करण्याकरिता लेखी वाढीव मदत मंजर करू शुकतात.

१७. यशस्वी बोलीदारांना टीडीएस प्रती विक्री किंमतीची १% रक्कम (विक्री रकमेपैकी) प्रदान करून प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे टीडीएस प्रमाणपत्र सादर करावे लागेल आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रस्ताव स्विकारल्य १५ कामाच्या दिवसांत किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांना योग्य वाटेल अशा अन्य वाढीव मुदतीत इ.अ.र. समायोजित करून विक्री किमतीची संपूर्ण रक्कम (टीडीएस प्रती १% कापल्यावर) जमा करावी लागेल १८. विक्री प्रमाणपत्र जारी होण्यापूर्वी यशस्वी बोलीदारांना पालिका/पंचायत कर, वीज थकबाकी (असल्यास) भरावे लागेल. मिळकरी संबंधातील सर्व वैधानिक थकबाकी विचारात घेऊन बोली लावावी.

९९. संपूर्ण खरेदी किंमत/बोली रक्कम जमा केल्यावर आणि सर्व कर/आकारांचे प्रदान केल्याच्या संबंधातील आवश्यक पुरावे सादर केल्यावरच यशस्वी बोलीदारांच्या नावात प्राधिकृत अधिकारी विक्री प्रमाणपत्र जारी करतील २०. अभिहस्तांतरणासाठी लागू असलेले कायदेशीर आकार, मुद्रांक शुल्क, नोंदणी आकार व अन्य अनुषंगिक आकार लिलाव खरेदीदारांना भरावे लागतील

२१. कोणतेही कारण न देता प्राधिकृत अधिकारी ई-लिलाव विक्री कार्यवाही पुढे ढकल्/रद्द करू शकतात. जर विक्रीच्या निर्धारित तारखेपासून १५ दिवसांमध्ये असलेल्या नंतरच्या तारखेपयँत ई-लिलाव विक्री पुढे ढकल्ली

असेल तर तसे सेवा पुरवठादारांच्या वेबसाईटवर प्रदर्शित केले जाईल. २२. प्राधिकृत अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम, बंधनकारक असेल व त्यावर प्रश्न करता येणार नाहीत.

🔃 ज्यांनी बोल्या सादर केल्या आहेत त्या सर्व बोलीदारांनी ई–लिलाव विक्रीच्या अटी व शर्ती वाचल्याचे व त्या समजल्याचे गृहित धरले जाईल आणि त्यांना त्या बंधनकारक असतील २४. मिळकतीमधील जंगम आर्टीकल विकी किंवा उपलब्धतेसह प्रस्तावित नाही.

ठिकाण: महाराष्ट्र दिनांक: ११-नोव्हे-२०२२

प्रहभागी होण्यासाठी बोली '' असे ठळकपणे लिहावे.

२५. पढील तपशील आणि चौकशीसाठी प्राधिकृत अधिकारी, कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड: श्री. अमोल सुरडकर, मो. क्र.: ९८२३१६४५३९ येथे संपर्क साधावा. २६. हे प्रकाशन म्हणजे उपरोह्नेखित तारखेस/ठिकाणी लिलाव विक्री करण्याबाबत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) हल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) नुसार उपरोक्त कर्ज खात्याच्या कर्जदार/गहाणकार/जामीनदारांन

विशेष सूचना/इशाराः बोलीदारांनी त्यांच्या स्वतःच्या हितासाठी शेवटच्या मिनिटे/सेकंदांना बोली लावणे टाळावे. अशा बाबतीत बोलीदारांकडून होणाऱ्या कोणत्याही त्रुटी/चुकांसाठी (इंटरनेट बंद पडणे, वीज जाणे इ.) कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड किंवा सेवा पुरवठादार जबाबदार नसतील. अशा आकस्मिक परिस्थितीशी सामना करण्याकरिता बोलीदारांनी कृपया आवश्यक अशा सर्व व्यवस्था/बॅक-अप बीज पुरवठ्यासारखे पर्याय आणि जे काही गरजेचे आहे त्या अन्य गोष्टींची तजवीज करून ठेवावी जेणेकरून त्यांना अशा परिस्थितीवर मात करून यशस्वीपणे लिलावात सहभागी होणे शक्य होईल.

सही/- (प्राधिकृत अधिकारी) कॅप्री ग्लोबल कॅपिटल लि.

The spirit of Mumbai is now 94 years old!

१४ नव अशक्ति। मुंबई, शुक्रवार, ११ नोव्हेंबर २०२२

FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

(महाराष्ट्र शासन अंगिकृत)

ई-निविदा सूचना क्र./३२/२०२२ खालील कामांसाठी म.औ.वि. महामंडळ नोंदणीकृत ठेकेदारांकडून मोहोरबंद निविदा मागवित आहे.

सहा/ – प्राधिकृत अधिकारी व मुख्य व्यवस्थापक	Giener	कामासाठा म.आ.।व. महामडळ नादणाकृत ठकल -	नाराफञ्चन माहारषद ।नावर	। मागापरा आह.		
	अ.क्र.	कामाचे नाव	अंदाजित रक्कम रुपये	कोरी ई-निविदा संकेतस्थळावर उपलब्ध होण्याचा कालावधी (www.midcindia.org)		
जाहीर सूचना				,	पर्यंत	
याद्वारे सूचित करण्यात येते की श्रीमती श्यामा कविरत्ने आणि श्री निहाल कविरत्ने,	1- 1			पासून	पथत	
राहणार मुंबई, भारतीय, पत्ता ए/५,	(अ)	का. अ., मऔविम, विवयां, विभाग, पुणे			<u> </u>	
२ रा मजला, सी फेस पार्क, ५०, भुलाभाई देसाई रोड, मुंबई-४०० ०२६ (यापुढे	8	पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र अनिवासी	३२,७३,०८३/-	११/११/२०२२	२८/११/२०२२	
ज्यांचा एकत्रित उल्लेख मालक असा		इमारतींची देखभाल व दुरुस्ती मऔविमच्या विविध कार्यालयात बसविण्यात आलेल्या				
करण्यात येणार आहे) यांनी आमचे अशील यांच्याशी निवासी मालमत्ता जिचा तपशील		युपीएसची २ वर्षाकरिता सर्वसमावेशक वार्षिक				
खालील प्रमाणे नमूद केलेल्या परिशिष्टात विस्ताराने वर्णित करण्यात आला आहे		देखभाल व दुरुस्ती करणे तसेच जुने युपीएस व जुन्या				
आणि जी मालमत्ता सर्व त्या भारापासून		बॅटऱ्या बदलविणे.				
मुक्त आहे (यापुढे जिचा उल्लेख "सदरील मालमत्ता" असा करण्यात येणार आहे)	(ৰ)	का.अ., मऔविम, बारामती विभाग,				
विक्रीने हस्तांतरित करण्याचे मान्य केले	8	बारामती भिगवण औद्योगिक क्षेत्र विज पुरवठा	३,७५,०७६/-	११/११/२०२२	२५/११/२०२२	
आहे. अशा सर्व त्या व्यक्ती/आस्थापना ज्यात	,	कनेक्शनसाठी ११ केव्ही एचटी केबल पुरविणे व	्र,७५, <i>०७६</i> / –	11/11/1044	17/22/2044	
बँक वित्तीय संस्था आणि/किंवा प्राधिकार		कार्यान्वित करणे.				
ज्याचे सदरहू मालमत्तेच्या सदर्भात विक्री, हस्तातरण, अदलाबदल, लेट, लीज, सब	?	इंदापूर औद्योगिक क्षेत्र पाणीपुरवठा देखभाल व	३८,१५,४०५/-	११/११/२०२२	२८/११/२०२२	
लीज, भाडेपट्टा, पोटभाडेपट्टा, परवाना,		दुरुस्ती इंदापूर येथील पाणी प्रक्रिया केंद्र व				
असाइनमेंट, तारण, भार, लिन, वारसा, बिक्वेस्ट, उत्तराधिकार, भेट देखभाल,		पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे सन २०२२-२०२३ करिता परिरक्षण व परिचालन करणे.				
इजमेंट, ट्रस्ट, ताबा, व्यवसाय, केअरटेकर	-	कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र पाणीपुरवठा देखभाल व	310 00 00-1	99/99/2-22	२८/११/२०२२	
तत्वावर, कौटुबिक करार/तडजोड, डिक्री किंवा न्यायालयाचा आदेश, कत्राट/	3	कुरकुभ आद्यागिक क्षत्र पाणापुरवठा दखभाल व दुरुस्ती कुरकुंभ येथील जॅकवेल व RWRM चे	३७,९९,१००/-	११/११/२०२२	40/33/4044	
करारनामा, विकास हक्क, भागीदारी करार, इच्छापत्र, किंवा अन्य कोणत्याही		सन २०२२-२०२३ करीता परिरक्षण व परिचालन				
माध्यमातून कोणत्याही स्वरूपाचा हक्क,		करणे.				
हक्क संबंध, लाभ, स्वारस्य, समभाग, दावा किंवा मागणी असल्यास त्यानी त्या	8	कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र पाणीपुरवठा देखभाल व	४०,१९,७४५/-	११/११/२०२२	२८/११/२०२२	
संदर्भातील माहिती लेखी स्वरूपात		दुरुस्ती कुरकुंभ येथील पाणी प्रक्रिया केंद्र व पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे सन २०२२-२०२३				
आपल्या दाव्याच्या पुष्ठ्यर्थ आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यांच्या नोटराइज्ड प्रतींसह		करीता परिरक्षण व परिचालन करणे.				
निन्मस्वाक्षरीकार यांच्याकडे खालील	ų	कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र कुरकुंभ येथील पाणी	४०,३४,८८०/-	११/११/२०२२	२८/११/२०२२	
प्रमाणे नमूद केलेल्या पत्त्यावर ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ (चौदा)		प्रक्रिया केंद्र येथे जलमापक चाचणी प्रयोगशाळा	,		·	
दिवसात सादर करणे आवश्यक आहे विहित कालावधीत दावा सादर न झाल्यास		प्रदान करणे आणि स्थापित करणे.				
अशा कोणत्याही दाव्यांच्या अथवा	(क)	का. अ., मऔविम, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर				
हरकतींच्या गैरहजेरीत व्यवहार पूर्ण करण्यात येईल आणि दावे अगर स्वारस्य		**	0.00.00./	00/00/0	21. /00/2 22	
अगर हक्क, हक्क संबंध असल्यास ते	8	कराड औद्योगिक क्षेत्र, पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्ती बेंटोनाईट व पॉलीइलेक्ट्रोलाईटचा वापर	९,६१,०१३/-	११/११/२०२२	२५/११/२०२२	
अधित्यजित आहेत असे समजण्यात येईल आणि ते आमचे असेल यांच्यावर		करून जलशुध्दीकरण केंद्र येथे पाण्याचा रंग व वास				
बधनकारक असणार नाहीत		यामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया करणे.				
वरील संदर्भातील परिशिष्ट (सदरीत मालमत्ता)	?	कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र,	४०,२६,७५९/-	११/११/२०२२	२८/११/२०२२	
(सदरात मालमत्ता) निवासी सदनिका क्रमांक ए/ ५, क्षेत्र		रस्ते देखभाल व दुरुस्ती ५० मि.मी. ग्राऊटींग व सिल कोट पध्दतीने रस्त्यावरील खड्डे भरणे.				
सुमारे २३५० चौरस फूट चटई क्षेत्र,	(इ)	का. अ., मऔविम, बारामती विभाग,				
२ रा मजला, इमारत ए, सोसायटी जी लिजहोल्ड भूखंडवर उबी आहे, आच्छादित	[(3)	बारामती				
गॅरेज क्रमाक क्षेत्र १५.८९ चौरस मीटर्स जे इमारतीच्या सरक्षक भिंतीच्या आवारात	?	सातारा औद्योगिक क्षेत्र पाणीपुरवठा देखभाल व	१२,५१,२४१/-	११/११/२०२२	२५/११/२०२२	
आहे आणि जे बिनशेती लीज होल्ड भूखंड		दुरुस्ती बेंटोनाईट व पॉलीइलेक्ट्रोलाईटचा वापर				
क्षेत्र सुमारे १५,३६४ चौरस मीटर्स अधिक त्यासह त्यावर उभे असलेले बाधकाम,		करून जलशुध्दीकरण केंद्र येथे पाण्याचा रंग व वास यामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया करणे.				
सी एस क्रमांक ८८५, मलबार आणि	7	सातारा औद्योगिक क्षेत्र पाणीपुरवठा योजना	१४,१५,८१०/-	११/११/२०२२	२५/११/२०२२	
कबाला हिल्स विभाग, मुंबई शहर जिल्हा, नोंदणी जिल्हा आणि उपजिल्हा मुंबई	'	देखभाल व दुरुस्ती जलशुध्दीकरण केंद्र सातारा,	, 0, 1 7,0 10 / -	11/11/1014	(7) 33) 7077	
शहर, बृहन्मु बई महानगरपालिका यांच्या		वाई, कराड व खंडाळा (केसुर्डी) औद्योगिक क्षेत्र				
हद्दीत, ५०, भुलाभाई देसाई रोड, मुंबई- ४०० ०२६ अधिक त्यासह ५ (पाच)		येथील क्लोरीनेटर्सचे वार्षिक देखभाल व दुरुस्तीचे				
फुलली पेड अप समभाग जे सी फेस पार्क को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड	3	काम करणे. केसुडी (खंडाळा) औद्योगिक क्षेत्र पाणीपुरवठा	१४,६४,९६८/-	११/११/२०२२	२५/११/२०२२	
यांचे आहेत अशी को ऑपरेटिव्ह हौसिंग		योजना देखभाल व दुरुस्ती जलशुध्दीकरण केंद्र	50,40,540/-	11/11/1011	(7/) 5/ 7077	
सोसायटी जिची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० च्या तरतुदींच्या		केसुर्डी (खंडाळा) व वीर डॅम येथील जॅकवेल				
अनुसार झाली आहे आणि नोंदणी क्रमांक		मधील विद्युत व यांत्रिकी स्वरूपाची सन २०२२-				
बीओएम/एचएसजी/३१६१ ऑफ १९७१ आहे, डिस्टिक्टिव्ह क्रमांक २१ ते २५		२०२३ साठी वार्षिक देखभाल व दुरुस्ती करणे.			<u> </u>	
(दोन्ही क्रमाकाच्या सह) जे सोसायटीने	8	सातारा व अतिरिक्त सातारा औद्योगिक क्षेत्र खराब झालेल्या रस्त्यांना ७५ मि.मी. जाडीचे फुल	१८,७१,४७,५६७/-	११/११/२०२२	०५/१२/२०२२	
समभाग प्रमाणपत्र क्रमांक ५ दिनांकीत ३ सप्टेंबर १९७२ प्रमाणे जारी केले आहेत.		यराब झालल्या रस्त्याना ७५ मि.मी. जाडीच फुल ग्राऊट ५० मि.मी. जाडीचे डी.बी.एम. व २५				
दिनाक :- ११ नोव्हेंबर, २०२२		मि.मी. जाडीचे ए.सी. पध्दतीचे डांबरीकरण करणे.				
एएके लीगल		(उत्तर अर्हता प्रपत्रे महामंडळाच्या				
सही/- कु. अझीझा ए. खत्री		संकेतस्थळावर (<u>www.midcindia.org</u>) उपलब्ध होतील)				
एएके लीगल	/z \	का. अ., मऔविम, सांगली विभाग सांगली				
ऍडव्होकेट अँड सॉलिसिटर्स सर विट्ठलदास चेंबर्स,	(इ) १	अतिरिक्त पलूस (छोटे) औद्योगिक क्षेत्र	८,४३,१५६/-	११/११/२०२२	२५/११/२०२२	
५०४/५०५, ५ वा मजला,	'	अतिरिक्त पलूस (छाट) आद्यागिक क्षेत्रातील अनिवासी	८,०३,९५६/ -	22/22/4044	74/55/4044	
१६, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई– ४०० ००१		इमारतीची दुरूस्ती व देखभाल (कृष्णा वाईन				
ई-मेलः aziza@aaklegal in		पार्क पलूस) विश्रामगृह पलूसची सन २०२२-				
		२०२३ या वर्षासाठी दैनंदिन रखवाली व इतर अनुषंगीक कामे करणे.				
	7	सांगली पाणीपुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती	२०,५३,३३०/-	११/११/२०२२	२८/११/२०२२	
		अल्गेसाईड वापरून संप व सी एल.एफ.चे	. रप, यर, ररण –	11/11/1011	(0))) / (077	
		निर्जंतुकीकरण करणे आणि बेंटोनाईट आणि				
		पॉलीइलेक्ट्रोलाईट वापरून पाण्याचा रंग व गंध				
		घालवून पाण्याची गुणवत्ता सुधारणे.				

FUTURE MARKET NETWORKS LIMITED CIN: L45400MH2008PLC179914

Registered Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari - Vikhroli Link Road, Jogeshwari East, Mumbai - 400060 $\textbf{Email}: info.fmnl@futuregroup.in \mid \textbf{Tel}: 022-40552200 \mid \textbf{Fax} - 022-40552201 \mid \textbf{website}: www.fmn.co.in$

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2022 (₹ In Lakhs) Except EPS STANDALONE CONSOLIDATED Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Year Ended Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Year Ended **Particulars** (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) | (Audited) | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) | (Audited) 2022 2022 2021 2022 2022 2022 2021 2022 2,072.38 Total Income from Operations 2,113.03 8,525.97 2,169.37 1,964.19 8,066.91 2,201.21 2,309.64 Net Profit / (Loss) for the period (before Tax 336.02 (1.424.81) Exceptional and/or Extraordinary items) 275.96 550.08 290.63 (35.48) 350.74 617.86 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 275.96 550.08 290.63 (35.48)386.11 648.77 131.24 (1.544.12)Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items 192.17 470.61 158.13 (1,237.04)386.11 648.77 131.24 (1,544.12) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 192.17 470.61 158.13 1,236.67) 299.37 563.72 13.90 (2,803.68) Equity Share Capital 5,754.44 5,754.44 5,754.44 5,754.44 5,754.44 5,754.44 5,754.44 5,754.44 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year 1,577.76 (1,571.88)Earnings Per Share (of ₹10/- each) (not annualised) 0.33 0.82 0.27 (2.15)0.50 0.96 0.01 (4.91)2. Diluted 0.33 0.27 (2.15)0.50

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter ended September 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Regulations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Financial Results are available on the websites of Stock Exchange(s) (www.bseindia.com and www.nseindia.com) and the website of the Company at www.fmn.co.in.

By order For Future Market Networks Limited Sd/ Sunil Biyani Director (DIN: 00006583)

Date: November 10, 2022 Place : Mumbai